

Global Design Competition for the Maharashtra Nature Park & Mithi River Bridge in Mumbai



Observer Research Foundation Mumbai

Ideas and Action for a Better India

Knowledge Partner

प्रसिद्धी पत्रक

मुंबई; १६ जानेवारी २०१७

महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या कायापालटासाठी आणि मिठी नदीवर फक्त पादचारी व सायकलसाठी पूल उभारण्यासाठी घेण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेच्या विजेत्यांची एमएमआरडीकडून घोषणा.

१ डिसेंबर २०१५ रोजी, महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या कायापालटासाठी आणि मिठी नदीवर फक्त पादचारी व सायकलसाठी पूल उभारण्यासाठी एमएमआरडीएतर्फे जागतिक स्पर्धा घोषित करण्यात आली होती. मे २०१५ मध्ये एमएमआरडीए आणि (एमएमआरडीएने नॉलेज पार्टनर म्हणून आमंत्रित केलेल्या) ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबई यांच्यामध्ये झालेल्या सहकार्य करारानुसार ही स्पर्धा घेण्यात आली. जगभरातील ३० बहुशाखीय संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या डिझाईन्स सादर केल्या. या स्पर्धेचा निकाल परिक्षणाच्या तीन फेऱ्यांनंतर निश्चित करण्यात आला आहे. त्यात पहिल्या फेरीत आठ, दुसऱ्या फेरीत चार आणि तिसऱ्या फेरीत दोन स्पर्धक निवडण्यात आले.

२३ नोव्हेंबर २०१६ रोजी, महाराष्ट्र नेचर पार्क सोसायटीच्या (एमएनपीएस) संचालक मंडळाची बैठक महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव श्री. स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अखेरच्या फेरीतील दोन्ही स्पर्धकांनी आपल्या डिझाईन्स ऑडिओ-विडिओ सादरीकरणद्वारे आणि त्रिमितीय मॉडेल्सद्वारे मांडल्या. या दोन्ही स्पर्धकांनी मांडलेल्या डिझाईन्स निसर्ग उद्यानाच्या संचालक मंडळातील सदस्यांकडे सविस्तर अभ्यासण्यासाठी सोपविण्यात आल्या.

Global Design Competition for the Maharashtra Nature Park & Mithi River Bridge in Mumbai

१६ जानेवारी २०१७ रोजी, विजेत्यांची एमएमआरडीकडून घोषणा.

विजेते

- **SAMEEP PADORA & ASSOCIATES, DESIGN CELL & RATAN J BATLIBOI CONSULTANTS PVT LTD (Mumbai)** with Schlaich Bergermann Partner (Germany) and Ladybird Environmental Consulting LLP

अंतिम फेरीतील स्पर्धक

- **TIARSTUDIO (Italy) & ATRIA ARQUITETOS (Brasil)** with AFA consult, Mariana Siquera Landscape Architecture, Tasneem Balasinorwala & Ami Matthan

शॉर्टलिस्ट:

- **VIRMUELLER ARCHITECTS (New Delhi)** with Aldayjover Arquitectura Y Paisaje; Shaheer Associates, Buro Happold Engineers India Pvt Ltd & Jhaveri Associates
- **STUDIO FOR HABITAT FUTURES PRIVATE LIMITED (New Delhi)** with M/s Prabhakar B. Bhagwat; OIKOS; The Ecological Sequestration Trust; Dr Prem Krishna & Paul Malcolm Blanchflower & Paritosh Tyagi

लॉंगलिस्ट:

- **GRANT ASSOCIATES (United Kingdom)** with Paul Baker; Neil Thomas; Pradeep Sachdeva; Mike Wells & Pankish Goel
- **THE URBAN PROJECT (Mumbai)** with Hrishikesh Phadke; Green Angle; Dr Dattatreya
- **RACHANA SANSAD ACADEMY OF ARCHITECTURE (Mumbai)**
- **SOMAYA AND KALAPPA CONSULTANTS PVT LTD (Mumbai)** with Urbanology; Balmond Studio; ADF (Adao da Fonseca) CONSULTORES; Sunjoy Monga; The Landscape Company; Anuradha Mathur; Dilip Da Cunha & Junya Ishigami + Associates



Global Design Competition for the Maharashtra Nature Park & Mithi River Bridge in Mumbai

विजेत्या डिझाइनला ५० लाखाचे बक्षीस देण्यात येईल.

हा विजेता संघ उद्यानाचा मास्टर प्लान विकसित करण्यासाठी एमएमआरडीएसोबत काम करेल. पर्यावरणीय सूचना, बांधकामाला लागणाऱ्या सर्व परवानग्या इत्यादी सर्व कायदेशीर बाबींच्या पूर्ततेनंतरच हे डिझाइन प्रत्यक्षात येईल. शेवटच्या टप्प्यात निवडलेल्या चार स्पर्धकांना प्रत्येक ५ लाख रुपये एवढे मानधन देण्यात येईल.

ओआरएफ मुंबईचे सिनियर फेलो श्री. गौतम कीर्तने यांनी जागतिक डिझाइन स्पर्धेचे समन्वयक म्हणून अत्यंत व्यावसायिकतेने आणि पारदर्शीपणे काम पाहिले. सहाकार्य करारात उल्लेख असल्याप्रमाणे ओआरएफ मुंबई या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अमलबजावणीतही सहभागी राहिल.

अधिक माहितीसाठी संपर्क : गौतम कीर्तने | kirtaneg@gmail.com | +91-22-61313833 | +91-8097080579